



February 28, 2025

To,
BSE Limited (“BSE”)
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street,
Mumbai 400 001
BSE Script Code: **543712**

To
National Stock Exchange of India Limited (“NSE”)
The Listing Department,
Exchange Plaza, Bandra - Kurla Complex,
Bandra (East), Mumbai – 400051
NSE Symbol: **AHL**

Subject: Disclosure under Regulation 30 and 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulations 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, this is to inform that the Company has published newspaper advertisement on February 28, 2025 regarding completion of dispatch of Postal Ballot Notice and details on remote E voting in the following newspapers:

- 1) “Financial Express”, English Newspaper;
- 2) “Mumbai Lakshadeep”, Marathi Newspaper.

The extract of above newspaper advertisement is enclosed herewith.

Kindly take the above information on record.

Thanking you,

For Abans Financial Services Limited
(Formerly known as Abans Holdings Limited)

Sheela Gupta
Company Secretary & Compliance Officer

Encl: As above

Abans Financial Services Limited
(Formerly known as Abans Holdings Limited)

Regd. Office: 36, 37, 38A, Floor-3, Nariman Bhavan, Backbay Reclamation, Nariman Point, Mumbai-400021.
CIN: L74900MH2009PLC231660 Tel: +91 22 68170100 Fax: 022 61790010
Email ID: compliance@abansfinserv.com Website: www.abansfinserv.com

"श्री जी" NATIONAL GENERAL INDUSTRIES LTD.
 CIN: L74899DL1987PLC026617
 Regd. Office: 3rd Floor, Surya Plaza, K-185/1, Sarai Julena, New Friends Colony, New Delhi – 110025, E-mail: cs@modisteel.net, Website: www.modisteel.com Phone: 011-49872442, 19

LAST & FINAL REMINDER-CUM-FORFEITURE NOTICE TO THE SHAREHOLDERS OF PARTLY PAID-UP EQUITY SHARES HELD AS ON RECORD DATE I.E. FEBRUARY 21, 2025

In terms of the Letter of Offer dated 5th January, 1995, the company has issued partly paid-up equity shares at an issue price of Rs. 5 (comprising of Rs. 2.50 towards face value and Rs. 2.50 towards securities premium) per equity share for which allotment was made on 1st April, 1996. The balance amount of Rs. 10/- per equity shares (comprising Rs. 7.50 towards face value and Rs. 2.50 towards securities premium) was payable on allotment of shares, as allotment money.

The Board of Directors of the Company, on the recommendation of Stakeholder's Relationship Committee ("Committee"), at its meeting held on 12th February, 2025, decided to make the Last and Final Reminder cum Forfeiture Notice pursuant to Letter of Offer to the shareholders holding 10,48,600 partly paid-up equity shares.

The Board has fixed Friday, February 21, 2025, as the Record Date for the purpose of determining the holder of partly paid-up equity shares to whom Last and Final Reminder cum Forfeiture Notice, will be sent. The Company has intimated the Record Date to the Stock Exchange on Wednesday, February 12, 2025.

Accordingly, in terms of provisions Companies Act, 2013 ("Act") read with relevant rule made thereunder and the Letter of Offer, the Last and Final Reminder cum Forfeiture Notice has been sent in electronic mode to the holder of partly paid up equity shares whose e-mail addresses are registered with Company or its Registrar and Transfer Agents ("RTA") on the Record Date, i.e., February 21, 2025. Further physical copies of Last and Final Reminder cum Forfeiture Notice along with detailed instructions, has been dispatched through permitted modes at the registered address of those shareholders who are holding partly paid-up equity shares, in physical form. The Company has completed the dispatch of the Last and Final Reminder cum Forfeiture Notice on Tuesday, February 25, 2025. The specimen copy of the Last and Final Reminder cum Forfeiture Notice is also available on website of the Company at www.modisteel.com.

Details of Last and Final Reminder cum Forfeiture Notice:

Amount Due	Rs. 10/- per equity shares
Interest Due	Rs. 33.60 per equity shares
Call Payment Period	15 days starting from Thursday, 27th February, 2025 to Thursday, 13th March, 2025 (both days inclusive)
Mode of Payment	Demand Draft payable at par at New Delhi to be sent to Registered Office of the Company at 3rd Floor, Surya Plaza, K-185/1, Sarai Julena, New Friends Colony, New Delhi - 110025

Shareholders are required to make payment of the Last and Final Reminder cum Forfeiture Notice on or before Thursday, 13th March, 2025. Please note that, failure to pay the Allotment Money and interest thereon, as aforesaid, shall render the partly paid-up equity shares of the Company held by them including the amount already paid thereon, liable to be forfeited in accordance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the Articles of Association of the Company and the Letter of Offer.

On payment of the allotment money in respect of the partly paid-up Equity Shares, the partly paid-up Equity Shares shall be converted into fully paid-up Equity Shares and Registrar and Transfer Agent of the Company viz., Skyline Financial Services Private Limited will issue Letter confirming conversion of such shares as fully paid having a validity period of 3 months for dematerialization of equity shares contained therein. The process of issue of Letter of Confirmation by Registrar and Transfer Agent of the Company will take 10 to 15 days from the closure of last date of payment i.e. 13th March, 2025 and KYC Compliances, whichever is later. On submission of said Confirmation Letter of the shares by the shareholders to its Depositories the shares will be converted in DEMAT mode under ISIN INE654H10101.

In case of non-receipt of the Last and Final Reminder cum Forfeiture Notice, shareholders can request by e-mail or letter, for the duplicate Last and Final Reminder cum Forfeiture Notice to the Registrar or may also download the same from the Company's website: www.modisteel.com.

Any correspondence in this regard may be addressed to Skyline Financial Services Private Limited, D-153-A, 1st Floor, Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi-110020, Telephone No.: 011 - 26812682 / 83, 64732681- 88 Email: admin@skyclinetra.com Contact Person: Mr. Parveen Sharma Website: www.skyclinetra.com

By order of the Board
 For National General Industries Ltd.
 Sd/-
 Vandana Gupta
 Company Secretary
 Memb. No. ACS24012

Place: New Delhi
 Date: 27.02.2025

TRIVENI ENGINEERING & INDUSTRIES LIMITED
 Corporate Identity Number: L15421UP1932PLC022174
 Regd. Office: A-44, Hosiyari Complex, Phase-II Extn., Noida - 201 305, U.P
 Corp. office: 8th Floor, Express Trade Towers, 15-16, Sector-16A, Noida, U.P. - 201301
 E-mail: shares@trivenigroup.com, Website: www.trivenigroup.com,
 Phone: 91 120 4308000 / Fax: 91 120 4301101

NOTICE OF POSTAL BALLOT

Members of the Company are hereby informed that pursuant to provisions of Section 108, 110 and other applicable provisions, if any of the Companies Act, 2013 (the "Act") read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time (the "Rules") read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020 and Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 9/2024 dated September 19, 2024 and other applicable Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standard on General Meetings ("SS-21") and other applicable laws, rules and regulations including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force, Triveni Engineering & Industries Limited (the "Company") has on February 27, 2025 completed dispatch of Postal Ballot Notice dated February 4, 2025 electronically for seeking approval of the Company's Members for Re-appointment of Mr. Dhruv M. Sawhney (DIN:00102999) as Managing Director (designated as Chairman & Managing Director) of the Company for a period of five years w.e.f. 31.3.2025 and fixation of his remuneration by Special Resolution, to those members whose names appear in the Register of Members/List of Beneficial Owners as received from the National Securities Depository Limited (NSDL) and Central Depository Securities (India) Limited (CDSL) and whose e-mail addresses are available with the Company RTA (Depositories as on Friday, February 21, 2025 ("Cut-Off Date").

The voting rights of the Members/Beneficial Owners shall be in proportion to their shareholding of the paid-up equity share capital of the Company as on the Cut-Off Date. The Company has engaged the services of National Securities Depository Ltd. (NSDL) for providing remote e-Voting facilities to the Members, enabling them to cast their votes electronically and in a secure manner. Members whose names appear on the Register of Members /List of Beneficial owners as on the Cut-Off Date will only be considered eligible for the purpose of remote e-voting. A person who becomes a member after the cut-off date should treat this notice for information purpose only.

The Postal Ballot Notice is also available on the Company's website at www.trivenigroup.com, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com & National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of National Securities Depository Ltd. (NSDL) at www.evoting.nsdl.com

Please note that there will be no dispatch of Physical copies of Notices or Postal Ballot forms to the members of the Company. Members desirous of exercising their votes through the remote e-voting process are requested to carefully read the instructions indicated in this notice and record their Assent (FOR) Dissent (AGAINST) only through remote e-voting system.

Instructions for e-voting:
 The remote e-voting shall commence on 28th February, 2025 at 9.00 A.M. (IST) and shall end on 29th March, 2025 at 5.00 P.M. (IST). During this period, the members of the Company holding shares in physical or electronic forms on the Cut-Off date may cast their votes electronically. The remote e-voting module shall be disabled by the NSDL for voting immediately thereafter.

Members who not yet registered their e-mail addresses are requested to register the same with their respective depository participant in case the shares are held in electronic form and with the Company's registrar KFINTECH as detailed in notes to the Postal Ballot notice.

Process for those shareholders whose email ids are not registered with the depositories for procuring user id and password and registration of email ids for e-voting:

- In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to shares@trivenigroup.com
- In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficial ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to shares@trivenigroup.com
- Alternatively, shareholder/members may send a request to evoting@nsdl.com for procuring user id and password for e-voting by providing above mentioned documents.

Manner of permanently registering / updating email addresses is as below:

- Members holding shares in physical mode, who have not registered / updated their email addresses with the Company are requested to register / update their e-mail address by submitting Form ISR-1 along with requisite supporting documents to RTA of the Company at M/s KFin Technologies Limited, Unit: Triveni Engineering & Industries Limited, Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032, e-mail address: einward.ris@kfinitech.com
- Members holding shares in dematerialized mode, who have not registered / updated their email addresses with their Depository Participants, are requested to register / update their email addresses with the Depository Participants with whom they maintain their demat accounts. After due verification, NSDL (e-Voting Service Provider) will forward their login credentials to their registered email address.

In case of any queries, member may write to einward.ris@kfinitech.com.

The Board of Directors of the Company has appointed Ms. Leena Jain (CP No. 4946, M. No. 10296) Practising Company Secretary as the Scrutinizer for conducting the Postal Ballot process through remote e-voting in a fair and transparent manner.

The results of the voting conducted by the Postal Ballot along with the Scrutinizer's report will be announced by the Chairman/Vice Chairman & Managing Director of the Company or their absence by Company Secretary on or before 30th March, 2025. The results will be made available on Company's website at www.trivenigroup.com, the websites of the Stock exchanges, namely BSE Limited and the National Stock Exchange of India Limited, at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com

In case you have any questions about remote e-voting, please see the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and remote e-voting User Manual for Shareholders, both of which are available in the download section of www.evoting.nsdl.com or contact Ms. Pallavi Mhatre, Senior Manager at www.evoting@nsdl.com or call on 022-48867000.

Members are requested to carefully read all the notes set out in the Postal Ballot Notice and in particular the manner of casting vote through remote e-voting.

For Triveni Engineering & Industries Ltd.
 Sd/-
 Geeta Bhalha
 Date: 27th February, 2025
 Group Vice President & Company Secretary

भारतीय कॉटस्पिन निगम लिमिटेड
 Container Corporation of India Ltd.
 (एक जनरल डिवीजन का हिस्सा है जो भारत में भारतीय उद्यमिता है)

NOTICE INVITING E-TENDERS

CONCOR invites E-Tender in Two packet system of tendering for the following work:-

Tender No.	CON/AREA-III/ENGG/CMCN/E-84124/2024-25
Name of Work	Construction of 3000 Sqmt Warehouse (Pre Fabricated) and other works at DCT/CMCN, Nagalappalle, Telangana
Estimated Cost	Rs. 1431.93 Lakhs (including GST)
Completion Period	12(Twelve) Months
Earnest Money Deposit	Rs.8,66,000/-
Cost of Tender Document (Non-refundable)	Nil
Tender Processing Fee (Non-refundable) (Rs. 3540/- (inclusive all taxes & duties through e-payment)	
Date of sale of Tender (online)	28.02.2025 (from 15:00hrs) to 20.03.2025 (upto 17:00 hrs)
Date & Time of submission of Tender	21.03.2025 upto 17:00 hrs
Date & Time of Opening of Tender	24.03.2025 at 15:00hrs

For financial eligibility criteria, experience with respect to similar nature of work, etc. please refer to detailed tender notice available on website www.concorindia.co.in, but the complete tender document can be downloaded from website www.concorindia.co.in. Further, the complete tender document can be downloaded from website www.concorindia.co.in. For further details, please refer to the tender notice. If any, will be published on website www.concorindia.co.in and on the website of National Securities Depository Limited (NSDL) and Central Depository Services (India) Limited (CDSL). Advertisement shall not be issued for the same.

Executive Director (Projects) | Phone No. 011-41222500

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT
 (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)
 FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF SUPREME HOUSING AND HOSPITALITY PRIVATE LIMITED

RELEVANT PARTICULARS

1 Name of corporate debtor	SUPREME HOUSING AND HOSPITALITY PRIVATE LIMITED
2 Date of incorporation of corporate debtor	20.11.2006
3 Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies, Mumbai
4 Corporate Identity No.	CIN - U45201MH2006PT165665
5 Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Address: Sharma Bungalow, Behind Lake Castle Building, Hiranandani Garden, Powai, MUMBAI, Maharashtra, India, 400076
6 Insolvency commencement date in respect of corporate debtor	14th February 2024 (However, the Suspended Directors filed an appeal before the Hon'ble NCLAT, resulting in a stay on the CIRP. The stay was vacated by the Hon'ble NCLAT on 25th February 2025, and the CIRP resumed again.)
7 Estimated date of closure of insolvency resolution process	24th August 2025 (Being 180 days from Hon'ble NCLAT order dated 25th February, 2025)
8 Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	Mr. Prashant Jain IBBI/IPA-001/IP-P01368/2018-2019/12131
9 Address and e-mail of the Interim Resolution Professional, as registered with the Board	Address: A501, Shanti Heights, Plot No. 23/39/10, Sector 11, Koparkhane, Thane, Navi Mumbai-400709. Email: iprashantjain@gmail.com
10 Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional	Address: C/o SSARI Resolution Services LLP. Adt: B-10, SSSI Techpark, Sector 30A, Opp. Vashi Railway Station, Vashi, Navi Mumbai - 400703 Website: www.ssarivi.com / Correspondence Email: shphl.cirp@gmail.com
11 Last date for submission of claims	11th March, 2025
12 Classes of creditors, if any, under class (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional	Nil
13 Names of Insolvency Professionals identified to act as Authorized Representative of creditors in a class (Three names for each class)	Not applicable
14 a. Relevant Forms and b. Details of authorized representatives available at:	Web link: https://ibbi.gov.in/ Not Applicable

Notice is hereby given that the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench-VI, under order dated 14th February 2024 in CP (IB) No. 348/MB-VI/2022, initiated the Corporate Insolvency Resolution Process (CIRP) against Supreme Housing and Hospitality Private Limited. Subsequently, an appeal was preferred by the Suspended Directors before the Hon'ble National Company Law Appellate Tribunal (NCLAT), vide Company Appeal (AT) (Insolvency) No. 342 of 2024, pursuant to which a stay was granted on the CIRP vide Order dated 16th February, 2024. Thereafter, vide order dated 25th February 2025 in IA No. 922 of 2025 the Hon'ble NCLAT, vacated the stay, and accordingly, the CIRP has resumed.

The Creditors of Supreme Housing and Hospitality Private Limited, are hereby called upon to submit their claims with proof on or before 11th March, 2025 to the interim resolution professional at the address mentioned against No. 10.

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Sd/- Prashant Jain Reg. No. IBBI/IPA-001/IP-P01368/2018-2019/12131
 Interim Resolution Professional of Supreme Housing and Hospitality Private Limited
 28th February, 2025 at Mumbai

ABANS FINANCIAL SERVICES LIMITED
 (FORMERLY KNOWN AS ABANS HOLDINGS LIMITED)
 Registered Office: 36, 37, 38A, Floor 3, Nariman Bhavan, Backbay Reclamation, Nariman Point, Mumbai - 400 021
 Phone No.: +91-022-61790000 Website: www.abansfinserv.com;
 Email ID: compliance@abansfinserv.com
 CIN: L74900MH2009PLC231660

NOTICE OF POSTAL BALLOT

Members are hereby informed that pursuant to the provisions of Section 108 and 110, and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, as amended (the "Act") including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force), read together with the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, (the "Management Rules"), the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021, 3/2022 dated May 5, 2022 and 11/2022 dated December 28, 2022 General Circular No. 9/2023 dated September 25, 2023 and 09/2024 dated September 19, 2024, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India (the "MCA Circulars"), the Securities and Exchange Board of India Circular Nos. SEBI/IO/CFD/CD/1/ CIRP/2020/79, dated May 12, 2020 and SEBI/IO/CFD/CD/1/ CIRP/2021/11 dated January 15, 2021, as amended from time to time ("SEBI Circulars"), Secretarial Standard on General Meetings (SS - 2) issued by the Institute of Company Secretaries of India, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended (the "LODR Regulations") and any other applicable law, rules and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force), the approval of members of Abans Financial Services Limited (Formerly known as Abans Holdings Limited) (the "Company") is sought for the following resolutions by way of remote e-voting ("e-voting") process:

Sr. No.	Description of Resolutions	Type
1.	To approve material related party transactions proposed to be entered into by the Company and its Subsidiaries	Ordinary Resolution
2.	To approve disposal of the whole of the undertaking viz. Abans Agri. Warehousing & Logistics Private Limited by way of voluntary winding up	Special Resolution
3.	To approve and set an upper limit in the remuneration of Mr. Nareesh Tejwani (DIN: 00847424), Non-Executive Director of the Company for an amount not exceeding Rs. 12 lakhs per annum	Special Resolution

Pursuant to the MCA circulars, the Company has sent the Postal Ballot Notice along with the explanatory statement and e-voting instructions on Thursday, February 27, 2025 through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s) as on Friday, February 21, 2025 ("Cut-Off Date").

The said Notice is also available on the website of the Company <https://abansfinserv.com/> the relevant section of the website of BSE Limited ("BSE") www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited ("NSE") www.nseindia.com on which the Equity Shares of the Company are listed and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") <https://www.evoting.nsdl.com/>

In accordance with the provisions of the MCA circulars, Members can vote only through remote e-voting process. The voting rights of the Members shall be reckoned on the basis of the equity shares of the Company held by them as on the Cut-Off Date. Any person who is not a shareholder of the Company as on the Cut-Off Date shall treat the Postal Ballot Notice for information purposes only.

The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") for the purpose of providing e-voting facility to all its Members. The remote e-voting shall commence on Friday, February 28, 2025 at 9.00 a.m. (IST) and end on Saturday, March 29, 2025 at 5.00 p.m. (IST). The e-voting facility will be disabled by NSDL thereafter.

Members who have not registered their email address are requested to register the same with the Depository Participant(s) where they maintain their demat accounts, if the shares are held in electronic form, and Members holding shares in physical mode, who have not registered / updated their e-mail address with the Company, are requested to register / update their e-mail address by submitting Form ISR-1 (available on the website of the Company at www.abansfinserv.com) duly filled and signed along with requisite supporting documents to Purga Share Registry (India) Pvt. Ltd at Unit no. 9, Shiv Shakti Ind. Estt., J. R. Boricha Marg, Lower Parel (E), Mumbai 400 011.

The Board has appointed Mr. P. N. Parikh (FCS 327, CP No. 1228) or falling firm, Ms. Sarvan Shah (CIS 037, CP 1177) or falling firm, Mr. Mitesh Dhaliwala (FCS 8331, CP No. 9511), from Parikh & Associates, Practising Company Secretaries as the scrutinizer ("Scrutinizer") for conducting the e-voting process in a fair and transparent manner.

The manner of the participation in casting votes through the remote e-voting facility is provided in the Notice of the Postal Ballot. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Mr. Sagar Gudhate at evoting@nsdl.com.

The Scrutinizer will submit his report to the Chairman or any other person authorized by the Chairman after the completion of the e-voting, and the result will be announced on or before Wednesday, April 02, 2025 and will also be displayed on the Company website www.abansfinserv.com and on the website of NSDL (<http://www.nsdl.com>), and communicated to the stock exchanges, depository, registrar and share transfer agent on the said date.

For any queries or grievances pertaining to e-voting, shareholders are requested to contact Ms. Deepali Dhuri, Purva Sharegistry (India) Pvt. Ltd, Unit No. 9, Shiv Shakti Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel (E), Mumbai - 400 011. Contact details: Email id: support@purvashare.com; Contact number - 022 2301826 / 2301071. Shareholders can also contact Mr. Sagar Gudhate (Official), National Securities Depository Limited, 4F, 5th Floor, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013, India. Contact details: evoting@nsdl.com, Contact number: 1800 1020 990/ 1800 224 430.

For Abans Financial Services Limited (Formerly known as Abans Holdings Limited)
 Sd/-
 Mr. Abhishek Bansal
 Chairman & Managing Director

Date: February 27, 2025
 Place: Mumbai

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSE ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES. THIS IS NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION DIRECTLY OR INDIRECTLY, OUTSIDE INDIA.



Our Company was originally formed and registered as a Limited Liability Partnership under the Limited Liability Partnership Act, 2008 ("LLP Act") in the name and style of "Vivekanand Cotspin LLP" (LLPIN: AAE-4147) and received a certificate of incorporation from the Registrar of Companies, Gujarat, Dadra and Nagar Haveli on July 21, 2015. Further, "Vivekanand Cotspin LLP" was thereafter converted from a Limited Liability Partnership to a Private Limited Company under part I Chapter XXI of Section 366 of Companies Act, 2013 with the name of Vivekanand Cotspin Private Limited and received a fresh certificate of incorporation from the Registrar of Companies, Central Registration Center on August 5, 2024. The Corporate Identification Number of our Company is U13111GJ2024PTC154066. Later, our Company was converted into Public Limited Company and consequently name of company was changed from "Vivekanand Cotspin Private Limited" to "Vivekanand Cotspin Limited" vide Special resolution passed by the Shareholders at the Extra Ordinary General Meeting held on December 02, 2024 and a fresh certificate of incorporation dated December 16, 2024 issued by the Registrar of Companies, Central Processing Centre.

Registered Office: S/No 181/1, 182/1, At Rangpurda, Kadi, Mahesana-382715, Gujarat, India
Website: www.vcottonexport.com; Email: cs@vcottonexport.com
Telephone No.: +91 9227825102; **Company Secretary and Compliance Officer:** Ms. Komal Vijaybhai Chauhan
Corporate Identity Number: U13111GJ2024PLC154066

THE PROMOTERS OF OUR COMPANY ARE MR. NIRAV BHARATBHAI PATEL, MR. JASMIN VISHNUBHAI PATEL, MR. BHARATBHAI PRAHALADBHAI PATEL, MR. VISHNUBHAI PRAHALADDAS PATEL, MR. GAUTAM BHARATKUMAR PATEL, B P PATEL FAMILY TRUST AND V P PATEL FAMILY TRUST

THE ISSUE IS BEING MADE IN ACCORDANCE WITH CHAPTER IX OF THE SEBI ICDR REGULATIONS (IPO OF SMALL AND MEDIUM ENTERPRISES) AND THE DRAFT RED HERRING PROSPECTUS ("DRHP") DATED FEBRUARY 25, 2025 HAS BEEN FILED WITH SME PLATFORM OF NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED (NSE EMERGE).

PUBLIC ISSUE OF UPTO 55,00,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10/- EACH ("EQUITY SHARES") OF VIVEKANAND COTSPIN LIMITED ("VIVEKANAND" OR THE "COMPANY" OR THE "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹ [•] PER EQUITY SHARE INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ [•] PER EQUITY SHARE (THE "ISSUE PRICE") AGGREGATING TO ₹ [•] LAKHS ("THE ISSUE"), OF WHICH [•] PER EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10/- EACH FOR CASH AT A PRICE OF ₹ [•] PER EQUITY SHARE INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ [•] PER EQUITY SHARE AGGREGATING TO ₹ [•] LAKHS WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY MARKET MAKER TO THE ISSUE (THE "MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE ISSUE LESS THE MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. NET ISSUE OF [•] PER EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10/- EACH AT A PRICE OF ₹ [•] PER EQUITY SHARE INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ [•] PER EQUITY SHARE AGGREGATING TO ₹ [•] LAKHS IS HEREIN AFTER REFERRED TO AS THE "NET ISSUE". THE ISSUE AND THE NET ISSUE WILL CONSTITUTE [•] % AND [•] % RESPECTIVELY OF THE POST ISSUE PAID UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY.

THE PRICE BAND AND THE MINIMUM BID LOT WILL BE DECIDED BY OUR COMPANY IN CONSULTATION WITH THE BRLM AND WILL BE ADVERTISED IN ALL EDITION OF [•] (A WIDELY CIRCULATED ENGLISH NATIONAL DAILY NEWSPAPER) AND ALL EDITION OF [•] (A WIDELY CIRCULATED HINDI NATIONAL DAILY NEWSPAPER, AND GUJARATI, EDITION OF [•], A REGIONAL NEWSPAPER (GUJARATI, BEING THE REGIONAL LANGUAGE OF GUJARAT, WHERE OUR REGISTERED OFFICE IS LOCATED), AT LEAST TWO WORKING DAYS PRIOR TO THE BID/ISSUE OPENING DATE AND SHALL BE MADE AVAILABLE TO THE NSE LIMITED ("NSE") FOR THE PURPOSE OF UPLOADING ON THEIR WEBSITE.

In case of any revision in the Price Band, the Bid/Issue Period will be extended by at least three additional Working Days after such revision in the Price Band, subject to the Bid/Issue Period not exceeding 10 Working Days. In cases of force majeure, banking strike or similar circumstances, our Company may, for reasons to be recorded in writing, extend the Bid /Issue Period for a minimum of three Working Days, subject to the Bid/Issue Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band and the revised Bid/Issue Period, if applicable, shall be widely disseminated by notification to the Stock Exchanges, by issuing a press release, and also by indicating the change on the respective websites of the Book Running Lead Manager and at the terminals of the members of the Syndicate and by intimation to Designated Intermediaries and the Sponsor Bank.

This Issue is being made through the Book Building Process, in terms of Rule 19(2)(b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended ("SCRR") read with Regulation 229 of the SEBI (ICDR) Regulations, 2018 and in compliance with Regulation 253 of the SEBI ICDR Regulations, wherein not more than 50.00% of the Net Issue shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs") (the "QIB Portion"), provided that our Company may, in consultation with the Book Running Lead Managers, allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations ("Anchor Investor Portion"), of which one-third shall be reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from domestic Mutual Funds at or above the Anchor Investor Allocation Price. In the event of under-subscription, or non-allocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares shall be added to the Net QIB Portion. Further, 5.00% of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to Mutual Funds only, and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIB Bidders, including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Issue Price. However, if the aggregate demand from Mutual Funds is less than 5.00% of the Net QIB Portion, the balance Equity Shares available for allocation in the Mutual Fund Portion will be added to the remaining Net QIB Portion for proportionate allocation to QIBs. Further, not less than 15.00% of the Net Issue shall be available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Investors ("Non-Institutional Portion") and not less than 35.00% of the Net Issue shall be available for allocation to Retail Individual Investors ("Retail Portion") in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received from them at or above the Issue Price. All potential Bidders (except Anchor Investors) are required to participate in the Issue by mandatorily utilizing the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process by providing details of their respective ASBA Account (as defined hereinafter) and UPI ID in case of RIBs using the UPI Mechanism, if applicable, in which the corresponding Bid Amounts will be blocked by the Self Certified Syndicate Banks ("SCSBs") or by the Sponsor Bank under the UPI Mechanism, as the case may be, to the extent of respective Bid Amounts. Anchor Investors are not permitted to participate in the Issue through the ASBA process. For details, see "Issue Procedure" on page 242 of the Draft Red Herring Prospectus.

This public announcement is made in compliance with the press release PR No. 36/2024 on December 18, 2024 of 208th SEBI Board Meeting on "Review of SME Framework under SEBI (ICDR) Regulations, 2018 and applicability of corporate governance provisions under SEBI (LODR) Regulations, 2015 on SME Companies. The DRHP filed with the SME Platform of NSE Limited ("NSE EMERGE") shall be made available to the public for comments, if any, for a period of at least 21 days, from the date of such filing by hosting it on the website of the NSE at <https://www.nseindia.com>, and the website of the Company at www.vcottonexport.com, and at the website of BRLM i.e. Grow House Wealth Management Private Limited <https://growsealth.com>. Our Company hereby invites the members of the public to give their comments to Stock Exchange, to Company Secretary and Compliance Officer of our Company and /or the BRLM at their respective addresses mentioned below. All comments must be received by NSE EMERGE and/or our Company and/or BRLM in relation to the issue on or before 5 p.m. on the 21st day from the aforesaid date of filing the DRHP with NSE EMERGE.

Investments in Equity and Equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in this Issue unless they can afford to take the risk of losing their entire investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Issue. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Issue including the risks involved. The Equity Shares issued in the Issue have not been recommended or approved by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the Draft Red Herring Prospectus. Specific attention of the investors is invited to the section titled "Risk Factors" beginning on Page No. 25 of the Draft Red Herring Prospectus.

Any decision to invest in the Equity Shares described in the DRHP may only be made after the red herring prospectus ("Red Herring Prospectus") has been filed with the RoC and must be made solely on the basis of such Red Herring Prospectus as there may be material changes in the Red Herring Prospectus from the DRHP.

The Equity Shares, when offered, through the Red Herring Prospectus, are proposed to be listed on the SME Platform of NSE Limited ("NSE EMERGE"). For details of the main objects of the Company as contained in its Memorandum of Association, see "History and Certain Corporate Matters" on page 160 of the DRHP. The liability of the members of the Company is limited. For details of the share capital and capital structure of the Company and the names of the signatories to the Memorandum of Association and the number of shares subscribed by them see "Capital Structure" on page 66 of the DRHP.

BOOK RUNNING LEAD MANAGER TO THE ISSUE	REGISTRAR TO THE ISSUE
 GROW HOUSE WEALTH MANAGEMENT PRIVATE LIMITED SEBI Registration Number: INM000013262 Address: A-606, Privilon, Anand Bopal Road, B/h. Iscon Temple, S.G. Highway, Ahmedabad-380054, Gujarat, India. Telephone Number: +91 9320418005 Email Id: ipo@growhousewealth.com Investors Grievance Id: investorrelation@growhousewealth.com Website: https://growhousewealth.com Contact Person: Mr. Hill Shah	 MUFG INTIME INDIA PRIVATE LIMITED (Formerly known as Link Intime India Private Limited) SEBI Registration No.: INR000004058 Address: C 101, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083, India Tel. No.: +91 810 811 4949 Email: vivekanand.smeipo@linkintime.co.in Website: www.linkintime.co.in Investor Grievance Email: vivekanand.smeipo@linkintime.co.in Contact Person: Shanti Gopalkrishnan CIN: U67190MH1999PTC118368

